

Date: 15th AUGUST, 2025

To
BSE Limited
Corporate Relationship Department
P.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: 542670

Dear Sir / Ma'am,

Sub: Newspaper Advertisement publication-of Standalone and Consolidated Unaudited Financial Result for the Quarter ended on 30th June, 2025.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Standalone and Consolidated Unaudited Financial Result for the Quarter ended on 30th June 2025.

The advertisements were published in English and Marathi newspapers on 15th August, 2025.


1. Free Press Journal – English
2. Navshakti – Marathi

The advertisement copies are also being made available in the Company's website, at www.artemiselectricals.com.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For **Artemis Electricals and Projects Limited**


Shivkumar Chhangur Singh
Whole Time Director and Chief Financial Officer
DIN: 07203370

Encl: Newspaper Clipping

ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED

(Formerly Known as Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Regd. Office : Artemis Complex, Gala No. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane - 401208.

Phone : 022 - 35722456 / 79635174 • E. : contact@artemiselectricals.com • Web site : www.artemiselectricals.com

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN by New Lake Palace Co-operative Housing Society Limited, a society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, under Registration No. MUM-2/W-L/HSG/TC/9881/2009-2010/Year 2009 and having its registered address at Ground Floor, New Lake Palace Co. Op. Hsg. Soc. Ltd., S.No. 6 (pt.), C.T.S.No. 7 (pt.), Plot No. "B", Village Chandivali, Near Ram Ashram, Powai, Mumbai - 400 076, to the public at large that by and under Development Agreement dated 29th December, 2016 & registered under Serial No. KRL-1-12847 of 2016 ("Development Agreement"), we had entrusted the development rights in respect of our said Property more particularly described in the **Schedule** hereunder written, to Shri. Devidas G. Balani having his address at 1003, "The View", Opp. Powai Lake, A. S. Marg, Powai, Mumbai - 400 076 ("Developer"), in the manner and on the terms and conditions stated therein. In pursuance of the Development Agreement, we had also executed a Power of Attorney dated 29th December, 2016 ("Power of Attorney") in favour of the Developer.

On account of various delays and defaults committed by the Developer including the failure in timely fulfilment of his obligations, the Members in the Special General Body Meeting held on 10th August, 2025, by the consent of the majority resolved to terminate and cancel the Development Agreement and the Power of Attorney. In pursuance thereof, vide our Advocates & Solicitors' letter dated 11th August, 2025, addressed to the Developer, we have terminated and cancelled the Development Agreement and the Power of Attorney.

All persons are hereby requested to take notice of the aforesaid and are warned not to deal with the Developer i.e. Shri. Devidas G. Balani in respect of any of the affairs of the said Property, any saleable areas therein, any development rights or FSI related thereto and/or any part thereof under the Development Agreement and/or Power of Attorney and/or otherwise. Any person doing so will do so at their own risk, cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon us & we expressly disclaim from the same.

All persons are hereby also requested to take notice that any writing, agreement or arrangement, etc. entered by any person with the Developer in respect of the said Property or any part thereof, shall be treated as null and void and the same shall not be binding upon us in any manner. We have also informed the said termination and cancellation to the concerned authorities.

SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the said Property)

All that piece and parcel of land admeasuring 1698.75 square meters with existing building having 12 floors, containing 24 residential flats, 2 row houses/bungalows and 6 shops bearing C.S. No. 7 (part) which on subsequent sub-division is now bearing C.T.S. No. 7B of Village Chandivali in Taluka Kurla and in the Registration District of Mumbai Suburban situate lying and being at C.T.S. No. 7B, Plot No. "B", Village Chandivali, Near Ram Ashram, Off A.S. Marg, Powai, Mumbai - 400 076 and bounded as under: On or towards North: 18.30 metres wide D. P. Road On or towards South: Land bearing CTS No. 9 of Village Chandivali On or towards West: Land bearing CTS No. 7A of Village Chandivali On or towards East: Land bearing CTS No. 7C of Village Chandivali

Date: 15th day of August, 2025
For New Lake Palace Co-operative Housing Society Ltd.,
Sd/-
Authorised Signatory

SAMYAK INTERNATIONAL LTD.					
CIN: L67120MH1994PLC225907					
Corporate Office: N-38 Saket Nagar Indore MP 452001 IN Ph.: +91-731-4218481					
Regd. Office: B-1014 , 10 th Floor, Damji Shamji Corporate Square, Laxmi Nagar, Ghatkopar (East) Mumbai - 400075					
Email: samyakinternationaltd@gmail.com, Website: https://samyakinternational.in					
Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended June 30, 2025					
(Rs. in Lacs)					
Sr. No.	Particulars (Refer Notes Below)	CONSOLIDATED			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	884.85	1346.67	1215.35	4140.83
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11.15	-129.47	146.09	116.41
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11.15	-134.27	146.09	111.61
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.39	-165.61	146.09	76.89
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-45.07	-173.02	146.09	69.48
6.	Equity share capital	799.72	799.72	624.72	799.72
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	--	--	--	--
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
	Basic:	-0.19	-5.12	2.34	-0.14
	Diluted:	-0.19	-5.12	2.34	-0.14
STANDALONE					
Sr. No.	Particulars (Refer Notes Below)	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	290.87	420.03	401.85	1492.45
2.	Net Profit before Tax	8.69	-8.99	20.56	59.25
3.	Net Profit after Tax	6.40	-10.86	20.56	55.94
Notes:					
1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 14-08-2025. Limited Review has been carried out by the Statutory Auditor of the Company for the quarter ended on 30.06.2025.					
2. The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to conform to the figures presented in the current period figures.					
3. The above financial results are available on Company's website https://samyakinternational.in/ and also on the website of BSE Limited.					
4. These financial statements have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with relevant rule laid there under including amendments thereof.					
For & on Behalf of Board of Directors Samyak International Limited Sd/- Sunil Jain Managing Director DIN: 06924372					
Date: 14.08.2025 Place: Indore					




CORAL LABORATORIES LIMITED

Registered Office: 3/B Patanwala Compound, Opp. Shreyas Cinema, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai, Maharashtra - 400 086.
Tel: 022-2500 5245 | Email: cs@corallab.com | Website: www.corallab.com
CIN: L24231MH1997PLC422233

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025					
Rs in Lacs (Except figures of EPS)					
Sr No	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1882.14	2813.47	3165.58	11500.53
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	371.93	462.13	1177.43	3323.98
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	256.43	282.71	880.43	2415.56
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	819.58	-973.93	1754.44	2442.37
5	Paid up Equity Share Capital	357.26	357.26	357.26	357.26
6	Reserves (excluding Revaluation Reserve)				19763.32
7	Net worth				
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	7.18	7.91	24.64	67.61
	2. Diluted:	7.18	7.91	24.64	67.61

- Note :**
- a) The above is an extract of the detailed Unaudited Financial Results for the Quarter ended, June 30, 2025 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the website of the BSE limited (www.bseindia.com) and the listed entity (www.corallab.com).
- b) The Company has adopted Ind AS for the financial year commencing from 1st April, 2017 and above results have been prepared in accordance with Ind AS, as prepared under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Accounting Standards) Rule, 2015.
- c) The above standalone unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on August 13, 2025.

For & on behalf of
Coral Laboratories Limited
Sd/-
Girish Dhameja
Whole Time Director
(DIN: 07798455)
Sushma Kadkade
Director & CFO
(DIN: 07791735)
Place : Mumbai
Date : August 13, 2025

**Union Bank of India**
एन एच एन एन
A Division of India Underwriting

CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT
REGIONAL OFFICE The Capital Building, 1st Floor,
Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nashik.

POSSESSION NOTICE
(For Immovable Property)

[Rule - 8(1)]

Whereas,
The undersigned being the Authorized officer of Union Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as per below list calling upon the borrowers to repay the total amount mentioned in the notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.


The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules as per below date.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, and interest thereon.

The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to the borrower to redeem the secured assets.

S. N.	Branch	Name of The Borrower/ Guarantor	Date of Demand Notice	Date of Possession	Description of the Immovable Property	Amount Due in Demand Notice
1	Niphad Branch Dist. Nashik	Borrower: Mr. Narendra Laxman Kayastha and Mrs. Prabhavati Laxman Kayastha	06.05.2025	12.08.2025	Equitable Mortgage of immovable property described herein below:- Part-A : (Details of the Plot)- All that piece and parcel of the property bearing Gat No.359 bearing Plot No.09 area adm.1490.21 sq.mtrs situated at Hanuman Nagar, Old Ugaon Road, Village Niphad, Tal. Niphad & Dist. Nashik within the limits of Grampanika Niphad and Registration & Sub-Registration, Tal. Niphad, District Nashik and bounded as under: East: Open Space, West: Colony Road, South: Adj Gat No., North : Colony Road Part-B : (Details of the properties owned by aforesaid Borrowers/ Guarantors) On the above referred property constructed thereon building known as "Maa Durga Apartment" on 1/3 rd share of Total building Ground Floor+ First Floor @Middle Side of B-building having total area adm. 209.15 Sq.Mtrs. Bounded as follows: East: Part of the same building, West: Part of the same building, South: MOS and then lane, North: MOS & then 7.5 mtrs Road.	Rs. 9,04,594.75 + Interest & expenses thereon
2	Govind Nagar Branch Dist. Nashik	Borrower: Ms. Laxmi Bhaskar Pradhan and Mr. Bhaskar Ramchandra Pradhan	06.05.2025	11.08.2025	Simple Mortgage of immovable property described herein below: All the piece and parcel of the property including constructed structure thereon, Flat No. GC 2 on ground floor, J B tower, Plot No. 31 + 15, gat No. 905/3/2, off Sinnar-Shirdi Highway, Musalgaon Shivar, Tal Sinnar, Dist Nashik Pin No. 422 103, Admeasuring 61.33 Sq. Mtr. i.e. 660.00 Sq. Ft built up area and garden space area adm. 350 Sq. Ft; same bounded as: East: Flat No. GC-1, West: Plot No. 15 Part, South: Flat No. GC-3, North: Flat No. GB-2	Rs. 13,34,739.93 + Interest & expenses thereon

Place : Niphad & Nashik
Sd/- Authorised Officer
Union Bank of India

**GE VERNOVA**


GE Power India Limited
CIN: L74140MH1992PLC068379, Regd Office: Regus Magnum Business Centers
11th floor Platina, Block G Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra, India - 400051 Website: www.gevernova.com/regions/asia/in/ge-power-india-limited
E-Mail ID: in.investor-relations@gevernova.com

Statement of Standalone and Consolidated un-audited Financial Results for the quarter ended on 30 June 2025

The Board of Directors of GE Power India Limited ('the Company'), at its meeting held on Wednesday, 13 August 2025 approved the unaudited Financial Results of the Company for the first quarter ended on 30 June 2025 ('Financial Results').

The Financial results along with the Limited Review Report, has been posted on the Company's website at: [https://www.gevernova.com/regions.asia.in/sites/www.gevernova.com/regions.asia.in/files/2025-08/view-the-unaudited-financial-results-for-the-first-quarter-ended-30-june-2025-and-press-release.pdf](https://www.gevernova.com/regions/asia/in/sites/www.gevernova.com/regions.asia.in/files/2025-08/view-the-unaudited-financial-results-for-the-first-quarter-ended-30-june-2025-and-press-release.pdf) and can be accessed by scanning the Quick Response Code ('QR code').

For and on behalf of GE Power India Limited
Sd/-
(PUNEET BHATLA)
Managing Director
DIN 09536236
Place: Noida
Date : 14 August 2025



Parle Industries Limited
CIN No. L21000MH1983PLC029128
Regd(O) : 310-311, The Avenue, Marol, Andheri East. Mumbai- 400059
Tel No. 02240132875 Fax: 40033979, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com


UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Board of Directors of the Company, at their Meeting held on Aug 14, 2025 approved the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended June 30, 2025.

The results, along with the Auditor's Report, have been posted on the Company's website at <https://www.parleindustries.com/investors.html> and can be accessed by scanning the QR code.

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and behalf of Board of Directors
Parle Industries Limited
Sd/-
Anand Jain
Whole Time Director(DIN:07730608)
Place: Mumbai
Date: 14.08.2025



ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED
CIN: L51505MH2009PLC196683
Registered office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane 401208
Phone - 022-26530163 Email id - contact@artemiselectricals.com, Website: www.artemiselectricals.com

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2025. (Rs. In Lakhs)

	Standalone				Consolidated			
	Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
	30 th June 2025 (Unaudited)	31 st March 2025 (Unaudited)	30 th June 2024 (Unaudited)	31 st March 2025 (Audited)	30 th June 2025 (Unaudited)	31 st March 2025 (Unaudited)	30 th June 2024 (Unaudited)	31 st March 2025 (Audited)
Revenue from Operations	1,975.47	3,749.27	1,238.39	7,234.77	1,975.47	3,749.27	1,238.39	7,234.77
Profit before exceptional items and tax	190.01	510.14	53.89	1,028.21	184.52	509.89	48.40	1,011.49
Profit before Tax	190.01	510.14	53.89	1,028.21	184.52	509.89	48.40	1,011.49
Profit (Loss) for the period	136.63	380.82	40.33	768.50	131.14	384.78	34.84	755.99
Total Comprehensive Income for the period	136.63	383.58	40.33	771.27	131.14	387.54	34.84	758.75
Equity Share Capital				2,510.37				2,510.37
Reserve and Surplus				6,172.53				6,085.58
Earnings per share								
Basic	0.05	0.15	0.02	0.31	0.05	0.15	0.01	0.30
Diluted	0.05	0.15	0.02	0.31	0.05	0.15	0.01	0.30

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter ended on 30th June 2025 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com) and Company's website (www.artemiselectricals.com). The same can be accessed by scanning the QR Code provided herein.

For Artemis Electricals and Projects Limited
Sd/-
Shivkumar Chhangur Singh
Whole time Director and Chief Financial Officer
DIN 07203370
Place: Mumbai
Date: 14th August 2025



PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED
Regd. Off: 501, Soni House, Plot No. 34, Gulmohar Road No. 1, Juhu Scheme, Vile Parle (W), Mumbai 400 049.
Tel.: 26242144 • Email : ppdcl.charman@gmail.com • Website : www.ppdccl.com CIN : L67120MH1992PLC070121

EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 (Rs in Lakhs)

PARTICULARS	STANDALONE RESULTS				CONSOLIDATED RESULTS			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Unaudited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Unaudited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
Total Income from Operations (Net)	118.22	117.94	89.40	475.04	103.86	67.61	89.40	1,066.07
Net Profit from Ordinary activities after Tax	73.31	90.61	35.51	217.43	7.07	3.13	16.18	269.39
Net Profit for the period after Tax (after extraordinary items)	73.31	90.61	35.51	217.43	7.07	3.13	16.18	269.39
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	73.31	14.17	35.51	219.66	7.07	(104.40)	16.18	271.62
Equity Share Capital	848.55	848.55	848.55	848.55	848.55	848.55	848.55	848.55
Reserve (Excluding Revaluation reserves as per balance sheet of previous year)				7,167.49				7,200.40
Earnings per share (before extraordinary items) (of '5/-each):								
(a) Basic	0.43	0.08	0.21	1.29	0.04	(0.62)	0.10	1.60
(b) Diluted	0.43	0.08	0.21	1.29	0.04	(0.62)	0.10	1.60
Earnings per share (after extraordinary items) (of '5/- each):								
(a) Basic	0.43	0.08	0.21	1.29	0.04	(0.62)	0.10	1.60
(b) Diluted	0.43	0.08	0.21	1.29	0.04	(0.62)	0.10	1.60

Notes :

1) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, 14th August 2025

a) Provision for Current Taxation for the quarter ended 30th June, 2025 has not been provided & will be accounted on annual audit account

b) Deferred tax liability / asset for the quarter ended 30th June, 2025 has not been provided & will be accounted on Annual Audited Accounts, in accordance with Indian Accounting Standard - 12 on "Income Taxes".

2) The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment received Presidential assent in September, 2020. The Code has been published in the Gazette of India, however, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period when the Code becomes effective.

3) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.ppdccl.com

Place : Mumbai
Date : 14.08.2025

For Prime Property Development Corporation Ltd
P. L. Soni
Chairman
DIN: 00006463

RARE EQUITY PRIVATE LIMITED
CIN-U74110MH1993PTC074456
Registered Address:- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN
Ph No.:- 022-40048766/02266590100 Web Site:- <https://rareequity.net/> Email id:- rareequity@rareenterprises.net

Statement of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2025
(Rs. In lakhs except for EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30th June 2025	Quarter ended 31st March 2025	Quarter ended 30th June 2024	Year ended 31st March 2025	Year ended 31st March 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Revenue from Operations	724.20	17,345.78	651.33	18,555.16	12,839.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-736.55	3,702.14	-783.36	1,722.51	3,568.27
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	-736.55	3,702.14	-783.36	1,722.51	3,568.27
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-736.55	4,514.16	-783.36	2,534.53	-1,361.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)]	-736.5				
